To,

National Stock Exchange of India					
Ltd.					
Exchange Plaza,					
Bandra Kurla Complex,					
Bandra East, Mumbai – 400 051					
NSE Symbol: EKC NSE Series: EQ					

Sub: Intimation about Newspaper publication for financial results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2021 as approved by the Board on June 24, 2021

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit newspaper publication pertaining to financial results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2021 as approved by the Board on June 24, 2021 in following newspapers:

- 1. Business Standard (Mumbai Edition) on June 26, 2021;
- 2. Mumbai Lakshadeep (Daily newspaper in state) on June 26, 2021.

You are requested to take the above on record.

Thanking you,

Sincerely,

For Everest Kanto Cylinder Limited

Bhagyashree Kanekar Company Secretary & Compliance Officer

EVEREST KANTO CYLINDER LIMITED

Manufacturers of High Pressure Seamless Gas Cylinders

Registered Office: 204, Raheja Centre, Free Press Journal Marg, 214, Nariman Point, Mumbai - 400 021.

CIN L29200MH1978PLC020434

Tel.: +91-22-4926 8300 / 01
Fax: +91-22-2287 0720

Website: www.everestkanto.com





PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the immovable property i.e. Tenement No. 256 in Building No. A 32, **The Siddharth Nagar Saiba CHS Ltd.,** M.I.G. Colony, Siddharth Nagar Road No. 2 Goergaon (West), Mumbai - 400104, which was originally allotted by MHADA to **Mr. Ranji** Manilal Patel, vide an Allotment Letter dated 25.05.1983 and since then Mr. Ranjit Manilal Patel is the owner and in use, occupation and possession of the said Room. On taking o search from the Sub Registrar Office at Andheri / Borivali, for the 30 years from 1991 to 2021 we found some pages are torn & Nil for the period from 1991 to 2021.

Therefore, we are inviting through this Public Notice, any person / SRO / MHADA having any objection to sale or claiming any right, title or interest in the said Flat and said shares by way o sale, exchange, gift, mortgage, charge, trust, possession, inheritance, lease, lien, attachmen or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with proof thereof to the undersigned having office at **Das Associates**, 23/A, 2nd Floor, 105, Opp. Bharat House, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023 within 15 days from the date nereof otherwise the sale will be complied and claim if any will be considered as waived. Sd/-

Place: Mumba Date: 25.06.2021

For Das Associates Advocate High Court



FOR KIND ATTENTION OF OUR MOST VALUED CUSTOMERS

propose to shift our following Branches as per details given below:									
	Details of existing office/ branch premises	Details of new/ proposed premises	W.e.f.						
1.	Bank of Baroda Navi Mumbai Regional Office Pushpakiran Building 1st floor, Opp. Jari Mari Mandir, Gokul Nagar, Thane West, Dist Thane, Maharashtra, PIN 400601	Bank of Baroda Navi Mumbai Regional Office 4th floor, Unit no.405 Platinum Techno Park, Plot No. 17 &18, Sector 30A, Vashi, Navi Mumbai, Dist Thane, Maharashtra, PIN 400703	01.07.2021						
2.	Bank of Baroda Kamothe Branch Silver Star CHS,Shop No. 7 to 11, Plot No. 50,63,65, Sector No.18, Kamothe Dist- Raigad, Maharashtra-410209	Bank of Baroda Kamothe Branch Bhumi Ratna CHS,Shop No. 1 to 4, Plot No.57,58, Sector No.18, Kamothe, Dist-Raigad, Maharashtra-410209	15.07.2021						

All Branches will function and cater all types of banking business from the said premise w.e.f respected dates We once again assure you our best services at all times REGIONAL HEAD Place: Navi Mumbai Navi Mumbai Regior

NOTICE Shri MOHD IKHI O SHAIKH a Member o

the DOSTI REGENCY D'SOUZANAGAR CO-OP. HOUSING SOCIETY LTD having address at D'Souza Nagar Complex, 90 Ft Road, Kurla (West), MUMBAI 400072 and holding Flat No.403 in the building of the society died on 29.04.2021 without making any

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or bjectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased

member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections if any, received by the society for transfer of shares and interes of the deceased member in the capital/property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, with the society office between 10.30 to 11.30 a.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of **DOSTI REGENCY D'SOUZANAGAR** CHS LTD..

Hon. Secretary Place: Mumbai, Dated: 25 th June. 2021

PUBLIC NOTICE (PUBLIC NOTICE) NOTICE is hereby given that our client/s, are negotiating to purchase a Flat No. 2, Gr. Fl, Temple View CHSL, Plot No. 68, of Sion Division, Road No.

4, Sion (E), Mumbai-22 (said Flat from Shri. Suketu Mehta who is

recorded as the absolute owner of the

recorded as the absolute owner of the said Flat since 12.12.2020 as per records of Society, post demise of his father Shri. Navnitrai P. Mehta on 14.08.2020, free from all or any

ncumbrances, claim of any natur

is further represented that the

previous Agreement dated 19.07.1979 in favour of one Pramod A. Paranjpe is unregistered.

If any person's is having any claim, right title interest of any nature whatsoever over the said Flat.

Property/ documents, the same be pu

up their claim in writing with the

undersigned at the address as stated

herein below within 10 days from the

date of this notice, failing which any such claim in, to or upon the said

Property or any part thereof shall be deemed to have been waived and

transaction will be proceeded without such reference to such claim etc.

Dated this 26th day of June, 2021.

Sd/-SHUKLA & SHUKLA (Advocates)

Shree Hanuman Bldg., 3 rd Flr, Chamber No.12,

2, R. S. Sapre Marg, Mumbai 400 002.

PUBLIC NOTICE

My client Bank of Baroda (e-Dena Bank)

/ile Parle (West) Branch, Mumba

nformed to me that Original Agreement for

Sale Dated 04.02.2000 executed betwee

Mr. Manoj B. Punmiya the Seller therein and Mr. Sanjay Balkrishan Shah and

Smt. Sangeeta Sanjay Shah th

Purchaser therein, in respect of Shop No 35/A & 35/B on the Ground floor, in the uilding known as Gokul Arcad Premises Co-op. Housing Society Ltd. 173/A, Swami Nityanand Road, Vile Park (East), Mumbai- 400057 of their Custome Mr. Sanjay Balkrishan Shah and Sm Sangeeta Sanjay Shah, have lost misplace and not found after due liligence. All persons having any claim

objection whatsoever to the said Shop No

35/A & 35/B, are hereby requested to

make the same in writing to the indersigned at his office within a period o

14 days from the date of publication

nereof, failing which the claim/objection o

such person/s will be deemed to have

een waived and/or abandoned foreve

Advocate M/s Anup Khaitan & Co 202, 2nd Floor, 60, Shreeji Chamber Janmabhoomi Marg Fort, Mumbai – 400 001

PUBLIC NOTICE

and no claim shall be entertained

espect of the said Shop.

whatsoever.

Notice is hereby given to all to whom it ma concern that my client Mr. Jayant Naraya Kotian residing at Flat No. No. 103, First Floor of building no. 1 building known as the Shree Ganesh SRA Co op. Hsg. Soc. Ltd, situated at CTS no. 321, 321/1 to 36 of village Mogra, P P Dias Compound, Jogeshwa (East) Mumbai 400060 hereinafter referred as the "said Flat". He is holding all legal documents & possession of the said flat sinc last many years. He is regularly paying Maintenance, Property tax and Electricity Bill of the said Flat, after settling the claims right of Mr. Vidyaprasad Chauhan erstwhile owner of the said flat. Now he is desirous of ransferring the ownership Title, rights nterest and shares of said Flat in his name In the event of any other person or person or association of persons or other entity of Concern authority having and/or claiming any right, title interest and/or claim in, to or over the said property by way of Tenancy Sale, Exchange, Gift, Mortgage, Charge Trust, Inheritance, Possession, Lease, Lier or otherwise or on the basis of being in the possession of the aforesaid origina documents, notice of such claim stating herein the nature of claim alongwith other particular sufficient to identify the same ncluding documentary evidence in suppor of the same must be lodged in my office at Shop No. 1, Sankalp Siddhi Chs Ltd, Near Shack Hotel, Ram Bhau Barve Marg, Vile-Parle (East), Mumbai No 400057 within period of 14 days from the first publication of notice. In the event of receiving no such notice within the aforesaid period or in the event of any such notice not being accompanied by any documentary evidence in support thereof, it shall be presumed that ny client, Mr. Jayant Narayan Kotian is fully entitled to transfer the said rights in his name

Advocate Mukesh B. Navnak

but without being liable in any manner

whatsoever to recognise such claim/s, if any,

which may be raised after the said period.

Dated this 26th day of June, 2021.

SICOM Registered Office: Solitaire Corporate Park, Building No. 4, Chakala, Andheri (East) Mumbai – 400 093, Tel No: - (022) 66572700, Website: www.sicomindia.com

EXPRESSION OF INTEREST (EOI) FOR PURCHASE OF ASSET IN POSSESSION

SICOM Limited, a Public Financial Institution, invites Expression of Interest (EOIs) latest by **July 19, 2021** alongwith EMD @ 1% of offer price by way of DD drawn on Nationalised Bank/Commercial Bank in favour of 'SICOM Limited' from interested parties for purchase of Lease-hold and bearing survey Nos. 439/499.442.478/500.443/501, 445 and 480/502 admeasuring 30 Hectares at Village Barabag, Patwari Halka–Amar Sagar Tehsil, District Jaisalmer, Rajasthan together with building, other structures and plant & machinery including 12 Windmills of 230 KW

The details of assets and the terms and conditions of sale are available on our website roww.sicomindia.com. The party with the highest offer shall get the right of first refusal under Swiss challenge at the auction of the assets to be conducted subsequently.

Place: Mumbai

Dr. Shrikar Pardeshi, IAS

DRISHTI WORKS LLP

LLPIN: AAM-7163 Regd Off: Top Floor, Mehta Mahal 15, Mathew Road, Opera House, Mumbai – 400 004 Tel.:022 4355 1600; Email ID: cs@drishtigroup.com FORM NO. URC-2

Advertisement giving notice about registration under
Part I of Chapter XXI of the Act
[Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies
(Authorised to Register) Rules, 2014] NOTICE is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the

- Companies Act, 2013, an application to be made after fifteen hereof but before the expiry of thirty days hereafter to the Registrar at Mumbai that Drishti Works LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a Company Limited by Shares.
- The principal objects of the Company are as follows:

Date: June 26, 2021

- To carry on business in the field of robotics, artificial intelligence and all other activities pertaining to Information Technology.

 To create, design, develop, build and sell consumer robots, industrial robots and related
- A copy of the draft Memorandum and Articles of Association of the proposed Company may be inspected at the Registered Office at Top Floor, Mehta Mahal 15, Mathew Road, Opera House, Mumbai - 400004.
- Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7, 8, Sector 5, IMT Manesar, District

Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the Company at its registered office.

Ankit Somani

Amita Somar

(Managing Director)

EKC

EVEREST KANTO CYLINDER LIMITED

Registered Office: 204, Raheja Centre, Free Press Journal Marg, 214, Nariman Point, Mumbai 400021

CIN: L29200MH1978PLC020434; Email: investors@ekc.in; Tel Numbers: 022 4926 8300/01 Fax: 022 4926 8354; Website: www.everestkanto.com

STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER /YEAR ENDED 31ST MARCH 2021

			(antino, antioco oti	iorinee etatea)
Particulars	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the Previous Year	Current Year ended	Previous Year ended
	31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Continuing Operations:					
Total Income from Operations	28,587	24,741	20,156	95,251	76,720
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional Items)	3,054	3,594	5	11,462	1,581
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items)	2,031	6,539	124	14,721	1,700
Net Profit / (Loss) for the period after Tax	444	5,111	(76)	9,157	673
Discontinued Operations:					
Net Profit / (Loss) for the period before Tax	-	(70)	17	(163)	(459)
Net Profit / (Loss) for the period after Tax	-	(70)	17	(163)	(459)
Net Profit / (Loss) for the period after Tax from Total Operations	444	5,041	(59)	8,994	214
Equity Share Capital	2,244	2,244	2,244	2,244	2,244
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)				60,582	51,602
Earnings per share (before and after extraordinary items) (face value of ₹ 2/- each):					
Basic and Diluted Earnings per share (not annualised, except for year ended) (in ₹)					
(i) Continuing Operations:	0.40	4.55	(0.02)	8.17	0.67
(ii) Discontinued Operations:	-	(0.07)	0.02	(0.15)	(0.41)
(iii) Total Operations	0.40	4.48	-	8.02	0.26
Notes:					

Notes:

1 The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SERI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's

Place : Mumbai Date : 24th June, 2021

By Order of the Board For Everest Kanto Cylinder Limited Pushkar Khurana Chairman DIN:-00040489

(₹ in lakhs, unless otherwise stated)

Notice is hereby given that my client Sangeeta Anup Patel nee Sangeeta Sakharam Khaire is the owner of Flat No. A5/19, on 4th Floor, Best Sahajivan Co-op Housing Society Ltd., Best Nagar, Goregaon (West), Mumbai-400104, admeasuring about 425 sq. fts. built-up area, constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 21 lying, being and situated at Village Pahadi Goregaon, Taluka Borivali, Registration District Mumbai Suburban, Mumbai – 400104 (hereinafter referred to as "said Flat"). That previous owner Mr. Anupam Ramanlall That previous owner Mr. Anupam Ramanial Bengali has misplaced/lost two chain documents pertaining to the said Flat, one being Original Agreement for Sale dated 08-09-1992 executed between Babu Devisingh Chavan an Vivek Vithal Morajkar and the other bein Agreement dated 19-05-2001 executed between Vivek Vithal Morajkar and Anupan Ramanlal Bengali, both documents being notarized before the notary public. In view of notarized before the notary public. In view of above, my client hereby gives a notice to the public at large and calls upon all or any person/s who have any right, title, interest in the "said Flat" and/or who have already filed suit, claim, dispute, petition, appeal or other like proceedings or obtained any decree, award of other order concerning the subject matter of the "said Flat" or who intend to file any such proceedings as described above for enforcing their right in the "said Flat", to submit all their objections and claims in writing along wit supportive documentary proofs thereof, to the undersigned within a period of 15 (FIFTEEN) days of the date of publication of this notice, failing which "my client" will presume that no adverse claims or objections concerning the said Flat" exist or if they do exist, they stand ived hereinafter; and in such event "my clien ill proceed to complete the transaction of sal s envisaged by both the parties. So please d

Dated this 26th June, 2021.

Sd/-. Devanshi Mandar Josl Advocate, High Court. Address: 706, Gulmohar CHSL, Aarey Cross Road, Goregaon (W), Mumbai-400104. Mob. No.: 996771255 Email ld: devanshijagad@gmail.com

VISTAR AMAR LIMITED

Reg. Off.: Plot - A4, APMC - MAFCO Yard, Sector 18, Vashi, Navi Mumbai - 400703 Tel: +91 22 27880820 Website: www.vistaramar.com CIN No.: L67120MH1983PLC272707

Dated this June 25, 2021

Statement of Audited Financial Results for the quarter & year ended 31 March 2021

		For the	Quarter en	Year Ended		
Sr. No.	Particulars	Mar 31, 2021 Audited	Dec 31, 2020 Unaudited	Mar 31, 2020 Audited	Mar 31, 2021 Audited	Mar 31, 2020 Audited
1	Total Income from Operations	1,214.96	1,431.39	988.43	3,560.35	2,133.16
2	Net profit for the period	114.87	126.35	61.75	299.74	147.18
	(before tax, Exceptional and/or Extraordinary items)					
3	Net profit for the period before tax	114.87	126.35	61.75	299.74	147.18
	(after Exceptional and/or Extraordinary items)					
4	Net profit for the period after tax	84.16	93.96	46.61	221.83	108.74
	(after Exceptional and/or Extraordinary items)					
5	Total Comprehensive Income for the period	84.03	93.96	46.82	221.70	108.95
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and					
	Other Comprehensive Income (after tax)]					
3	Equity share Capital	320.00	320.00	320.00	320.00	320.00
7	Reserves excluding revaluation reserves as per	NA	NA	NA	334.51	112.80
	balance sheet of previous accounting year					
3	Earnings per share (of Rs 10 / - each)					
	Basic & Diluted	2.63	2.94	1.46	6.93	3.40

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the year ended 31 March 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Results are available on the Stock Exchange Website www.bseindia.com.

By Order of Board Rajesh Panjri Place: Navi Mumba Director Date : 24 June 2021 DIN: 00261895



Haldyn Glass Limited CIN: L51909GJ1991PLC015522

Registered Office: Village Gavasad, Taluka Padra, Dist. Vadodara – Gujarat – 391 430 Tel: 02662242339, Fax: 02662 245081, E-mail: baroda@haldyn.com, Web: www.haldynglass.com

	Statement of Financial Results For The Quarter and Year Ended 31st March 2021 (₹In lakhs)										
	DADTICIII ADC		STANDALONE				CONSOLIDATED				
Sr.	PARTICULARS	Ql	QUARTER ENDED			ENDED	QL	JARTER END	ED	YEAR	ENDED
No.		31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021		31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income	5,043.49	5,520.04	5,291.98	18,280.15	23,330.98	5,043.49	5,520.04	5,291.98	18,280.15	23,330.98
2	Profit before Tax, exceptional items	295.12	727.94	13.29	1,427.88	1,539.89	295.12	727.94	13.29	1,427.88	1,539.89
3	Profit before Tax	295.12	727.94	13.29	1,427.88	1,539.89	295.12	727.94	13.29	1,427.88	1,539.89
4	Share of Profit / (Loss) of Joint Venture	N/A	N/A	N/A	N/A	N/A	106.02	32.50	(105.30)	(253.48)	(227.27)
5	Profit After Tax and Share of Profit / (Loss) of Joint Venture	175.43	552.60	2.42	1,002.53	1,052.06	281.45	585.10	(102.88)	749.05	824.79
6	Total Comprehensive Income for the period net of tax	62.75	563.08	23.70	1093.03	1,119.08	167.99	597.04	(87.64)	843.16	892.14
7	Reserves excluding revaluation reserves				15,754.29	14,983.77				13,866.61	13,345.97
8	Basic & Diluted Earning Per Share (* Not Annualised) Rs.	*0.33	*1.03	*0.01	1.87	1.96	*0.52	*1.09	*(0.19)	1.39	1.53

Notes:

The above results are reviewed by the Audit Committee, have been taken on record by the Board of Directors of the Company at its Meeting held on June 25, 2021.

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with SEBI Circular No. CIR/CF/FAC/62/2016 dated 5th July, 2016. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website.www.haldvnglass.com

Mumbai: June 25. 2021



made GLASS MITH CARE

For and on behalf of the Board

T.N.Shetty **Managing Director**



Corporate Identification Number (CIN): L99999MH1951PLC008485 Registered Office: A-1501, Thane One, 'DIL' Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) - 400 610, Maharashtra, India. Tel: +91-22-6798 0800 / 888 • Fax: +91-22-6798 0899

Email: info@fermentabiotech.com • Website: www.fermentabiotech.com

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS In accordance with Section 124 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund), Rules 2016 (amended from time to time) ('the Rules'), all shares in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for seven consecutive years or more shall be transferred by the Company to Investor Education and

Protection Fund (IEPF) Suspense Account. Pursuant to the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose equity share(s) are required to be transferred to IEPF Suspense Account, for initiating proper action to claim the unpaid dividend. The Company has uploaded details of such shareholders and equity shares due for transfer on its website www.fermentabiotech.com. Notice is hereby given to all such shareholders to make an application to the Company and or to its Registrar and Transfer Agents, Link Intime India Pvt Ltd ('R&T Agents'), latest by September 25, 2021 with a request for claiming unpaid dividends for the financial years commencing from the year 2013-14 (final dividend) in order to avoid transfer of their shares to IEPF Suspense Account. It may be noted that if no response or claim is received by the Company or R&T Agents by September 25, 2021, the Company will proceed to transfer respective shares to IEPF Suspense Account, without any further notice, as under, i.e.:

i) Equity shares held in physical form - by issuance of duplicate share certificate and thereafter transferring the same to IEPF Suspense Account; and

ii) Equity shares held in dematerialization mode - by transfer of shares directly

to dematerialization account of IEPF Suspense Account; Shareholders may note that the unclaimed dividend and the equity shares transferred to IEPF/IEPF Suspense Account including all benefits accruing on such equity shares, if any, can be claimed by the concerned equity shareholders from IEPF Authority as per the procedure prescribed in the Rules.

In case shareholders have any queries on the subject matter, they may contact the R&T Agents at C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikroli (West), Mumbai 400 083. Tel: (022) 49186270; Email: iepf.shares@linkintime.co.in

For Fermenta Biotech Limited (formerly known as DIL Limited)

Dated: June 25, 2021 Place: Thane

Srikant N Sharma Vice President (Legal) & Company Secretary

अभियांत्रिकीतील आश्चर्य आणि जगातल्या सर्वात मोठ्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पावर 'डिस्कवरी चॅनल'चा खास माहितीपट

मुंबई : लिफ्टिंग ए दाखवणाऱ्या ोठ्या भारतीय उपसा सिचंन मिनीटाची डॉक्युमेंटरी

रिव्हर माहितीपट डिस्कव्हरी वाहिनीने कालेश्वरम प्रकल्पावर चॅनलवर २४ जून २०२९ रोजी. बनवलेल्या वृत्तचित्राची लांबी रात्री ८ वाजता इंग्रजीसह ६ चक्क १० मिनीटाची ठेवलीय. भारतीय भाषांमध्ये प्रसारित त्यात ८ ब्रेक असणार आहेत. होईल.जगातल्या सर्वात म डिस्कव्हरी चॅनलवर प्रथमच एवडी मोठी भारतीय प्रकल्पाची प्रकल्पाची डिस्कव्हरी वाहिनीने डॉक्युमेंटरी दाखवली जाणे हा दळल घेतलीय. सहसा ४०- भारतीयासाठी अभिमानाचा क्षण

जाहीन जोटीना

माझे अशिक म्हणनेच श्री रिकिन महेंद्र वोरा यांनी दिलेल्वा सुचनेवरान तमाम लोकांना

कळविण्यात येले की, मीजे वाहली, तलाठी सजा अर्जुनली, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे

खेबील सर्हें नं. ३५/७ वांपैकी क्षेत्र १६.३२ ची. मी. व सर्हे नं. ३५/८ वांपैकी क्षेत्र ६०.००

चौ.मी., एकुण क्षेत्र ७४.३२ चौ.मी. जमिन मिळकत व जमिनीपासून आकानापर्यंत

बांचकाम करण्याच्या हक्कासहित, अशी मिलकत श्री- महेंद्र लखमशी वोटा यांनी में बि जि

आर कन्स्ट्रक्शन एकएलपी, कार्वालवीन पत्ताः ४६१, जाळा नं १६/१७, ४चा मजल

गंदन आर्केंड, काप करोरी, भिवंडी, जिल्हा तामे - **४२१३०२**, यांच्याकतुन दिगांक

२४/०२/२०२१ रोजीच्या रजिस्टर करारजामा दस्त क्र- बबड-२/२६१८/२०२१ अन्वये

कायमधी विकत घेतली आहे. के. बी. महेंद्र लक्तमशी वोत हे दिशांक २८/०४/२०२१ रोजी

मयत झालेले अलुन त्यांच्या मृत्यु पश्चात हिंदु उस्तविषकार अधिनियमान्वये त्यांची पत्नी

श्रीमती प्रम्ला महेंद्र वोरा आणि मुळा। श्री विकेत महेंद्र वोरा असे कायदेशीर वारस आहेत.

सदर वारसांनी सदर मिळकत त्यांच्या नावे हस्तांतरण/अलाटमेट करन घेण्याचे दरविले

आहे. खदर मिळकत हस्तांतरण/अलॉटमेंट केल्पानंतर सदर वारत हे सदर मिळकतीचे

मालक होतील व सदर मिळकरीतुन आहे अगर उत्पन्न घेण्याचा हक्क व अधिकार सदर

वारसांना प्राप्त होईलः तरी कै श्रीः महेंद्र लखमशी वोरा बांच्या वारसांबाबत भविष्यात

उदभविणारा वाद टाळण्याच्या हेतुले माझ्या अशिळांनी त्यांच्या कायदेशीर वारशांची खात्री

करन पेण्याचे ठरविले आहे. तरी कै.श्री.महेंद्र लखमशी वोरा यांच्या वारसांबाबत

कोणांचाही कसलाही हक्क, वारस, मालकी, हितसंबंध, न्यावालवीन वाद, व इतर

कसल्याही प्रकारवा हक्क व हितसंबंच असेल तर त्या सर्वांनी ही नोटीस प्रसिद्ध

झाल्यापासन १४ दिवसांच्या आंत खालील पत्त्यावर कागदपत्रे व पुराव्यासह सेखी हरकत

नोंदवावी. मुदतीत हरकत न आल्यास के भी महेद्र तकामशी वोरा यांच्या वारसांसंबंधी

कोणावाही हक्क, हितसंबंध वाही, असल्यास तो सोहुन दिला आहे असे समजुन,

के. श्री-महेंद्र लक्तमश्री वोज यांच्या पत्नी श्रीमती प्रश्ना महेंद्र वोज आणि मुलगा श्री-विकेन

महेंद्र वोरा हेव कावेदेशीर वारस समजण्यात येतील व सदर मिळकत त्यांच्या नावे

हस्तांतरण/अळाटमेंट करून घेण्याची कारवाई पुर्ण करतीलः मुदतीनंतर आलेली हरकत

अभिकेत झेरॉबस जवळ, महापालिकेसमोर, कापआळी, धिवंडी, वि. ठाणे - ४२१५०२.

यत्ताः ४७, गास्ता नं, १ व २, तस्र

वयविक

र्वीकेकृत

दिनांकः २४.०६.२०२१

ठिकाम - गुंबई

कर्मकराष्ट्र (कुर करत (तिमळ)

भारकांच्या नाम्पतेपर अपलंजून अरोल

(विशेष कामान्य प्रकर्णक्र)

कार्ज्य कलावर्षीचीला निम्बद गरा/(तोदा) (त्रिशेन कामान्य स्वतंत्रः) कार्ज्यः कारत्रमीकीला निम्बद नया/(तोदा)

राजीय (प्राणीत वर्णाच्या राजीवंद प्रशासन्तरः हुन्द्रीन्यभित राजीय वस्तुत) सरका प्रतिकृत (५,५०/ – प्रती) (क्षांबीत व्यर्वकानामीता)

बाजनमंत्रीया स्टून वर्गन्त चनत्र (बाजनमंत्रीय वसति। नवा/(वीदा)(कानंतर) य ह्वार तर्मका सरका (कानंतर))

मजला, मिश्रदीविनायक अपार्टमेंट.

सही/-

\$4.05.24

तेवमी भीत

2045,05

\$1,00

84.98

330

9,30

ॲड. विनोद बाळाराम भोईर

लिपिटेंग ए रिव्हर नावाचा ही डॉक्युमेंटरी बनण्यास सुम डिस्कव्हरी चॅनलवर २५ जून ारे ३ वर्षे लागली. कालेश्वरम २०२९ रोजी. रात्री ८ वाजता प्रोजेक्टचा प्रत्येक टप्पा या वृत्तचित्रात केंद्र झाला आहे. प्रकल्पाचे बांधकाम, त्यातील अहथळे आणि भारतीय अभियंत्यांनी त्यावर केलेली म ात हे सर्व बात चित्रीत करण्यात

लिपिटेंग ए रिव्हर माहितीपट विरी नदीवर जगातील सर्वात इंग्रजीसह ६ भारतीय भाषांमध्ये विशालकाय कालेश्वरम उपसा हे प्रसारित होईल. कालेश्वरम उपसा जलसिंचन

प्रकल्पाची माहिती -दुष्काळग्रस्तांचा प्रश्न आता सिस्टिम बसविण्यात आली कायमचा सोहविण्यासाठी गोद-

जाहीन जोटीना

तमाम सर्व लोकांस कळविण्यात चेते की. मीजे कामतघर, ता. भिवंदी, जि. दाणे येबील

सर्वे नं १३३/३ पैकी या जातिनीवरील रूपभ कॉंप्लेक्स मधील शिध्यावल अपार्टनेंट

ਸ਼ਹੀਲ ਵਿ-ਗਿੱਸ ਸ਼ਹੀਲ ਫੜਾ-ਧਾ ਲਗਦਗਰਟੀਲ ਲਫ਼ਲਿਲ ਲਗਾਂਲ ₹0₹. ਭੇਜ ₹ਘ.9¥ ਚੀਟਲ

मिटर बांधीय, अशी मिळकत ही श्री- गुलाबचंद एक गृहका खांनी मे- रुपभ इंटरहायरोस

तफें प्रोप्ना श्री भरत शोमचंद हरीया वांच्याकद्दन कायम खरेदीखतान्वये विकत घेतली

होती व तदनंतर सदर मिळकत त्यांनी आमचे अमिळ राडीयाबेन फ्लचंद गडका व इतर १

यांना कायम विकत दिलेली आहे. आता आमचे अशिल यांचेकडून सदर मिळकतीचे

पुर्वीचे मालक श्री गुलाबचंद एल. गुडका व ले. राषभ इंटरप्रायरोश तर्फे प्रोप्रा श्री भरत

सोमचंद हरीया यांच्यामध्ये झालेल्या कारेदी-विक्रीचे दरल क. बबाइ२- ४५२६/२००८,

दिनांक o२/o९/२oo८ हे जहाळ झालेले आहे व त्वाबावत आमचे अशिलांनी भिवंडी

बेबील बारपोली पोलीस रहेशब बेबे सदर दस्त हरविल्याची तकार देखील बीद केलेली

आहे. असे असतांना आमन्या अभित्यांना सदर मिळकतीचे दायदळ तपासावयाचे असन

सदरन्या मिळकतीचे टावटल चोख असण्वाचावत कात्री कराववाची असल्याने त्वांन्या

सांगण्यावरून रादरची जाहीर नोदीस देत आहोत. तरी सदरचे दस्त कोणालाही

सापडल्यास ते त्यांनी आमन्या खालील पत्त्वावर पोहोच करावे अथवा आम्हास कळवावे

तरोच रादर मिळकतीत कोणीही व्यक्ती अथवा व्यक्तीचा विक्री, ग्रहाण, लीज, तारण

भाडेपड्डा, बक्षिश, दान, देखभाल, पोटजी, वारसा, वहीवाट, करार, कब्जा, किंवा इतर

कडल्याही प्रकारचा इक्क, दावा वा हितरांबंध असल्यास तशा व्यक्तीने/व्यक्तीनी ही

बोटीस प्रसिद्ध झाल्वापासुन (५<u>४)</u> पंथरा दिवसांच्या आंत निम्नस्वाक्षरीकारांश त्यांचे

निरूपितवीत कार्यालवीन पत्त्या वर कामदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावे. तसे न

कळविल्यास सदरूवा क्रिळकतीवर कोणाचाही कठल्याही प्रकारचा हक्क, दावा व

हितरांबंध नाही, किंवा अराल्यास त्यांनी तो रोडन दिला आहे व सदरवी मिळकत ही

चोख, निर्वेध व बोजारहित व क्लिअर मार्केटेबल टायटलबी आहे असे समजण्यात येईल

\$4.05.70 \$4.42.70

रमुझ्डी,८८

\$50,65

BOST GET

1000

10,30

रेक्समित

\$35,00

\$50.40

16,61

16/01

सही/

ॲड. चंद्रकांत जी. सरोदे

\$4,0\$,20

रेकानीवीत

ক্ষ হয়

10.63

(00%)

\$4.0\$.24 \$4.0\$.20

रेजमीर्वी र

490,55

485,65

107.55

\$650,00

11,70

11.79

चही/-

रेक्क्सीकेन

7740,00

ndenga

9483,34

1481.63

6140,40

19 06

19 06

केळाच्या सहेसान्यने

प्रेनको कोच्छ क्रिनिदेव

वरोक थी. हरणारी

नगरभावतीय संवाहर

बीलायएम:०००३५८६०

याची नोंद घ्वाची- मुदतीनंतर वेपाऱ्या हरकतीचा विचार केळा जापार नाही

पत्ताः ३१२, धामणकर फ्लझा,

भिवंडी, जिल्हा ठाणे.

\$4.09.29

860,60

297,35

\$46,50

ব্দব্দ্যটি

10.66

\$4.05.70

(ast n)

(102,50)

(480 ts)

330,96

\$050,50

(8,50)

(0,50)

प्रेमको ग्लोबल लिमिटेड

३५ मार्च, २०२५ 'रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

\$4,42,20

1533.5

140,16

143,45

1,90

1,50

नींद्रमीकृत कार्यात्म • ए/२६, प्रेनको लाकत, लिइट ज्ञाः३, एनकायदीती, अंथेरी (पूर्व), नुंबई-४०००५३.

\$4.05.70

550.00

(235,33)

(10,730)

(969,66)

330,00

(457)

(4|32)

৭) নামী (চিনিটো ব্যক্তিবাদের বাঁতে বিজ্ঞানিক ব

नकुमातील कतात आहे. वैनातिक/पार्थिक निर्माम निकारिय तपूर्व नकुमा त्यांक एकतपैकामा www.bseimidia.com प पंपनीच्या www.psemcoglobal.com पेवताईकर कालक आहे. २) ३९ नार्य, २०२९ सेवी तंपतील्या पिरीय पर्यापरिता ७.५०/- एक्वेबीये (४०%) ७.४/- एसी भागमा अंतिन लाभंड नंकक्रने विचारत येका आहे. वे आगणी पंपनीच्या पार्थिक तर्यताथालय तर्गत

पहिला मजला, धामणकर नाका,

मोठा उपसा सिंचन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या सिंचन प्रकल्प (केएलआवपी) च्या माध्यमातून गोदावरी नदीवर समुद्रसपाटीपासून ६०० ते लंगणाच्या मीटर उंचीवर एक प्रचंड पंर्षिग

NOTICE is hereby given that the

undersigned has applied to the Company to issue duplicate Certificates for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFIn Technologies Private Limited. Selenium Tower B, Plot 31-32. Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to issue

नदीचे पाणी जलाशयांमध्ये व कालव्यात जमा होते. महत्व-

साहीर खूचना

नाज्ञे अशील पॅक ऑक पठोदा (ई-ऐना पॅक),

विलेवालें (प.) शास्त्रा, चुंबई यांनी नला सुष्पुण केले जाहे की, श्री. नुनोक बी.

पुनिचा, पिक्रेगा जाणि श्री. तंत्रप नालक्रियान साह प औनगी लंगीमा लंजप

ताह, खरेदीदार यांच्या दल्यान दुसा

क्र.१५/ए प १५/पी, गळनळता, सेंकुळ जारूँठ बिनामलेल को-जॉब. होलिंग लोलामबी लिनिबेब, १७१/ए, त्यामी

नित्यानंद रोड, विलेवालें (पूर्व), नुंबई-४०००५७ पांच्या दरन्यान झालेला दिनांव

०४.०२.२००० रोजीचे नुद्ध निही करामान

त्यांचे प्राह्म भी. तंत्रय पातक्रिशन शाह प भीनधी जंगीचा जंत्रय शाह पांच्यासदूर

हरवले/महाळ जाले आहे आणि अस्पंत शोध मंतरपानंतरही जायञ्जल नाही. जर कोण

न्यकील तदर द्वुकान क्र.३५/ए च ३५/ची,

याचा कोणपाडी दाया/आक्षेप अतस्यात त्यांनी खातीत त्याक्षरीकार्य यांचा त्यांप

कार्यालयाम लघुर तूपना प्रकाशन मारखेपातून १४ दियलाच्या कार्यालयाम

लेखी कळवाचे, अन्यश्रा लशा व्यक्तींचे दाया)

जाङ्गेय त्याग जाणि/किया त्थागित के

जाहेग जले तनकलें जाईल जानि तद

दुरानावाका कोनवाही दावा विवासत केतत

न्होनेट ने. सनुष खेरान श्रीन्य करने २०२, २स मजला, श्रीजी चेनले, ६०

जन्मभुनी मार्ग, फोर्ड, मुंचर्ड-४००००१. संफ: १६.०६.१०११ विकाम: मुंबर्ड

Cairs: 98.08.9098

आहे. या पंपांद्वारे गोदावरी ाचे म्हणजे या पाण्याचा कक्त होत नाही तर आजुबाजुबे वाढली आहे

दुष्काळबस्त भागानांच फायदा देखील पाण्याची उपलब्धता

तनाम लोकांना हया जाहीर नोटीसीदवारे कळविण्यात येते कि, खालील नमुद परीविद्यातील निलक्त श्री. नरेंद्र राजन चव्हाण व सी. संजीवनी राजन चव्हाण, रा. रुक्निणी निवास, पुरंदरे वर्वेळनी, कञ्चाण (प.) ह्यांनी श्रीम्सी वसंतर्कंद्र के. यहेळा ह्यांच्याकडून खरेची केलेली आहे. त्याबाबतचा दस्त कल्याप येथील दुव्यम निकंपक क्र. २ ह्यांचे कार्यालयात दि. १४/०६/२०२१ रोजी अ.क. १०९३१ / २०२१ वर नॉदणीकृत करण्यात आलेला आहे. सदरहु निळवल ह्यापुर्वी श्रीनती वसंतर्षद्र खोला व वसतर्षद्र के. खोला ह्यांनी एकवितपणे ने सुपार्श किन्डर्स ह्यांच्याकञ्चन खरेची के लेली होती. परंतु क्संतवंद्र के. यहेला ह्यांचे निधन झालेले असुन त्यांना श्रीनती वसंतचंद्र खोळा ह्या परनीसह कृष्णा व छुमा अश्री दोन मुळे आहेत. सदख् निळवलीबाबत त्यांचे वदीव्हांच्या पश्चात असलेके सर्व डक त्यांनी आफ्ल्या आईस खापवींच लॉडी बहाळ केलेले आहेत. सदस्यु निळकतीबावत तसेच व्यवहाराबाकत कोणाचीडी कोणत्याडी स्वरुपाची इत्कालया आक्षेप असल्यास त्यांनी आपली इत्काल १५ दिशसांत लेखी पुराव्यानिधी सादर करावी, अन्यथा कुणाचीडी कोणत्याही स्वरूपाची हरकरा नाडी असे विचारात फेउन पुढील कार्यवाडी के ली जाईल ह्याची नॉद प्यावी!

निस्स्वतीचे वर्णन

मौजे सर्व्हें नं, सदनिका क्र. इनास्तीचे नाव गौरीयाका ३४/५ ए-५०२ संबंधी रिजमी ७४५ घाँ, फुट (बिल्टअप) सिहे/-

दिनांक :- २५/०६/२०२१ ऑड. क्लेस प्र. घोलप ठिकाण :- कल्याण रितेष टावर, संतोषी माता रोड, कल्याम (प.)

> धर्मादाय आयुक्त भवन, दुसरा माळा 83, डॉ. ॲंगी बेझंट रोड, वरळी, मुंबई-400018.

कार्यासयाचा पत्ता-

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई.

जाहीर नोटीस (महाराष्ट्र सार्वजनिक विश्वरत व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम

२२-नियम ७ व ७ओ वाचावे)

बदल अहवाल क्रमांक स.ध.आ. २/३१६६/२०२१

ज्याअर्थी, Yashraj Research Foundation या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Mrs. Kesar Velji Mange यांनी स.ध.आ/२/ ३१६६/२०२१ यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो (प्र.) सहायक धर्मादाय आयुक्त-२ यांनी दिनांक २१/०६/२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोंकांना सदर नोटीस द्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपगास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास, आपग आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत (प्र.) सहायक धर्मादाय आयुक्त-२ यांबेसमोर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे त्तमजून सदर बदल अहवालावस्ती दिनांक २६/०७/२०२१ रोजी अंतिम आदेश करण्यात वेईल, याची नोंद घ्यावी.

आज दिनांक २१ रोजी माहे जून रान २०२१ माझ्या राहीनिशी व धर्मादाय आयुक्तांच्या शिक्क्यानिशी दिली.

10/-

अधिक्षक, (प्र.) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई.

NOTICE

Certificates for 57 Equity Shares Nos 132500063 to 132500119 of Ultratech Cement Limited standing in the name of Kishin Darwani has been lost or mislaid and the duplicate Certificates. Hoor Kishin Darwani Date: 26/06/2021

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

CENTLASSMENTE INTERPLACEDE IS
আঁচনালুক ক্ষেত্ৰত ক্যেত ক্ষেত্ৰত ক্ষেত্ৰত ক্ষেত্ৰত ক্ষেত্ৰত ক্ষেত্ৰত ক্ষেত্ৰত ক্ষেত্ব ক্ষেত্ৰত ক্য ੨੧ ਸਾਈ, ੨੦੨+ ਵੀਨੀ ਛੱਦਲੇਵਰ ਨਿਸ਼ਸੀ ਤ ਰਚੀਤਵੀਨ। ਨੇਵਰਚੀਵੈਨਿਨ ਤਿਜੀਹ ਗਿਲਤਾਇ। ਘਸਨ

Haland Haland	windships (4.a§.sast	elektrikeli (Mark Jacks
40,04	attiget	494,40
90,00	1,50	90.00
66,60	10,50	90.00
equapt.	eyea,of	eyespek
-	-	-
100	0,00	0,91
100	0,00	0,91
	634 646 646 646 646	

कोर्ज ३५ वर्ग, १८०५ तेनी लंबरेजा किस्तुन संस्थाता वेद्यानीका निर्मात विस्तान प्रमुख्यीत पाल करे_. ३५ वर्ग, १८०५ ते किन्तुं न न्यंपरित संक्रमंत्रित निर्मन निर्माण संस्थे हुन पहल पंतर्व ने वेबल पेटे स्थानंद बाहे त्य मैदल्ह किरिटेडन www.bocknik.com a promiero www.nocknik.com arta darkan www.visegengivick.in daraten wards art

विकास-सुंग्ये विकास-१९-०१-२०२२

गेजच वाचा ^क मुंबई लक्षदीप

जाहीर सूचना । चौथाते उसेन गोपाळ सब व ऑसटी पाचीया होया स्पेत है जनहोंन अपार्टबेंट्स को-ऑपरेटिक हीकिंग सोमापटी लिमिटेब, वी/२०१, रश स्वला, काहोता अवटीटेंट, बरोक दिलीटरी रोब, अवेरी (पूर्व), हुंब्री-४०००५१ या प्रोताब्दीचे सहस्य अनुर स्वांच्याकड्डा क १९१ ते १९५ भारत हुळ शास्त्रम यस्य इत.३३ को / एकळ बाले औहे. चोत्तापरीच्या चरहवांनी दृष्यर जिलेबीता अर्थ केला आहे. लोलावडी पास्ट्रो हुन्यन अस्तानामात्र विकासात्र कृषेद्वर/आतिस्वर्ता यांच्याककृ कृष्यम् अस्तानामा विकासात्र त्यांचे कृषा/आतिर कृष्यार হনতাৰীৰ মাহত মুখ্যালয় কিন্তু বহুং বুৰবা ক্ষেত্ৰবাৰাকু (৫ (খীৱ) হিচালৈৰ কলেক্ষীত কৰি म काह्यम अवस्थित् को-आनेशिक् हैं कि रोचायरी लिमिटेकच्या चित्रांकके मार्गायन्यात येर ট্ৰাটর, বং মং মিটির কালাব্দীর কীল্রাটা হাব। अधिय प्राप्त न झाल्यात कोत्ताबद्धीने दश-विधी अंतर्ग त्रदृष्ट्रीयमये दुष्यम् साराज्ञासका विकासक क्षेत्रस्यो हुव अर्थकः, कोकास्योकाचे द्वारा/आर्थित प्राप्त प्राप्त्यात राचे उप-विधारीतर्गत ठाडुदीयमाने व्यवस्था केत

> जनहोना अचार्टमेरम् को-ऑपरेरिक् हॉर्मिन ब्यायरी किसिटेंग सही/-हिलांक: २५.o6.२o२1

वलाल स्ट्रिट इनव्हेस्टमेंट्स लिमिटेड सीक्षणकाः एकप्पृत्तिकास्त्रात्र १९३०मेकुकारोऽप्राप्तिकार् कृत्याः गोक्षणिकाः कार्याक्रमः १०९, देव मात्रम् दृश्याक्षे त्रोक्

ود: ١٩-٥٥-٥٥٥ و١٩٥٥ ﴿ مُعَدَّنَاهُ وَالْمُعَالِّينَ الْمُعَالِّينَ مِنْ الْمُعَالِّينَ الْمُعَالِّينَ الْمُعَا ३१ नार्च, २०२१ रोजी लंबलेल्या तिनाही च वर्षाकरिता एकनेच लेखावरिक्षेत विसीच निष्कर्षांचा अहवाल

	संस्थांकी	संस्कोठी	संस्थेती	पंजनेत	संस्केत
	रिकारी स	िक्की	िमार्ग	=र्व	=र्न
व्यक्तील	31.03.7071	14.42.7070	\$1.03.707p	31.03.7071	3 ⁴ .03.7070
	लेखनिकित	करंग्यनविका	लेखनविकेत	लेखनविक	लेखनिक्रिय
मार्चमान्त्रपुर समुग पहासूत	-	96.00	8.40	00.63	15.55
चार्यकाराज्युत एकुम पहाकृत चारावस्थिकारेट रिक्ट गया/(स्टेटर) (को व कार्यकृतक चारपुरी)	(90.58)	65.79	3.49	15.65	9.42
बार्जुर्व सक्तवस्थीनारिक निष्यक नामा/(क्षेत्रक) (क्षणसञ्चायस्य समर्थकर)	(96.58)	65.79	3.49	15.65	9.42
चारकार काराज्येकीया निकास पता/(तोदा) (अस्तवकृतक करांदर)	(58.85)	\$8.99	2.15	15.65	\$46
चारावर्षेचीया ह्यून रार्ववव चारत (चारावर्षेचीया हचतिय					
नका/(त्रिक) (कांगोतर) न इतर वर्तकर करना (कांगोतर))	(२२.४५)	14,82	(tio.50)	42.10	(95.66)
रागंचन चंत्रका	\$5.45	\$545	\$2.42	\$545	\$5.45
कार सरायन (पुरीपुल्योंकिस १९वींन सम्बद्धाः) पानील संशीतना					
प्राक्षेत्रं व्यवस्थातः विरुवारमारे	652.55	-	-	139.55	\$60.00
कानम प्रतिप्रत (१०.५०/- प्रानेची)(कार्यकीत न संबंध नार्यनाप्यवस्थित)					
(संबर्गण्य रिवाहो च गङ्गाबहोचरिया चर्लिकीचान गाहो)					
F	(Y.56)	11.59	0.90	1.55	1.10
हरू चरित्रुच	(Y.56)	10.49	0.90	1.55	5.50

तेमी (जिल्हिन स्विक्तिस्त स्वाप्त क्रिक्तिस्त विक्रमार्गहरूत) ऐमुलेसन् २०५५ च्या फिल ३३ सम्पर्न स्वाप्त एक्समेनसङ् सदर करूपात सहस्रोत ३५ गर्न, २०२५ वेची राज्येच्या तिवाही य प्रश्नविता लेखायधिका विरोध विस्तवार्ष रावितार वच्च्यातील चताच आहे. लेखायधिका विरोध विस्तवार्ष राजून वच्चा राज्ये प्रकृषेत्रका www.bseindia.com प्रकृषेका www.dalalstreetinvestments.com पेपलाईवार एपलांग तारे

पठेंत तिलाही प पर्यास्त्रियाच्या तेथ्यापरिकत दिनीय निष्यासभि तेथाजनितीयूरे पुण्यिकेकन सारम्यतः आहे आणि २५ जून, २०२५ रोगी जाकेच्या तस्यासम्बद्धान्य जनैत नाम्य करून चाँद पदारर येग्यत काले. ३५ चार्च, २०२५ छेपी जंगतेल्या तिलाही य पर्याचीका विजीप निष्यायीचीका लेखार्याचेक खेलांचे पैधानिय तेखार्याचेत केवितन प्रपापिक निर्माण निष्कर्ष है करनी कारहा २०५३ च्या करन ५३३ जहुराचिता तेथी (तिर्दिश क्रॉफिनेस्टर हॉस्ट किरकारे पर दिवस

रेमुलेशन २०५५ च्या रिजन ३३ जन्ममे जामश्यकतेनुतार तमार केले जाहेत.

मुख्यंत जलेकताल ৰীজানলৈ:১০২১১৯ই৭৭

गोदरेज कन्डवमर प्रॉडक्टस लिमिटेड मीलायव्य: व्ल२४२४६व्मएब२---पीव्लमी१२१८-६ गोद्रोज पन, ४चा नजराा, विरोजना नगर, ईरटर्न एक्सप्रेस हायपे, विज्ञोद्धी (पूर्व), मुंबई-४०००७९ फोन::२५१८८०१०/२०/५० फॅक्स:२५१८८०४०,

ल:Investor.relations@godrejcp.com, पेपमाइट:www.godrejcp.con न्तिकीओ कॉन्करस्त (जीती)/अन्य दुक्शाप्य स्वरुपने (ओएजीएन) नार्वत २१च्या पार्विक तर्पताधारण तथेयायत धागधारकांना नहत्त्वाची तूचना, पार्थिक अहपाल २०२०–२१ य ई-मेल मोंत्जीकरण

येथे स्वना देण्यात केत आहे की, मोहरेज कन्द्रपुक्त प्रोडक्टम लिक्टिड (कंपनी) ची एकपिमापी पार्विक सर्वताधारम सभा (एजीएन) पुथपार, ०४ ऑगस्ट, २०२१ रोजी हु.४.००पा.(धाराये) न्त्रितीओं कॉन्फरन्त (परीत्ती)/अन्य पूक्तशाय्य त्यापाने (औरपरीवन) नाकै। तप्तयांना पेराडेवये नेत करण्यात जातोत्या दवीदन स्वतेत समुद्र विक्यावर विनर्व करण्याकरिया होगार जाहे. कोविठ-१९ प्रार्ट्सीय एक्सार मेरा सहकार नंगरायाचे (एनसीय) विरारीय सर्वसाधारण परिवरत

क.२०/२०२० दि.०५ ने, २०२० चरुपाचिता चर्यसाधाल परियतन क.१४/२०२० दि.०८ परियत २०२० सहयाचिया सर्वेताधारम परिपतक इत.१७/२०२० दि.१३ एडिटर, २०२० अणि सर्वेताधारम परिवरक इत. ०२/२०२१ दि. १५ जानेपारी, २०२१ अधि सेवी परिवरक इत.सेवी/एकजी/सीदकडी/ सीवनदीर/सीमामनार/पी/२०२०/७९ दि.१२ ने. २०२० च परिवरक क्र.सेवी/वचनी/सीवकदी/ तीदनदी२/तीजावजार/पी/२०२१/११ दि.१५ जलेवारी, २०२१ बुतार तालायिक ठिकामी तदस्यांची पाराधिक उपस्थिती न मेता प्रीती/ शैंदजीदनगरीत एगीएन मेन्याची जनुमती देखात जाती जाहे. परिनकांच्या पुरितृतार करनी एगीएन प्हीती/श्रीएन्हीएनगर्रंग होईत.

पित्तीय पर्व २०२०-२१ करिता पार्विक अहपाल प एजीएम मूचना ई-मेलने पितरण: एरतीय व सेवी परिवरकेतुतार कंपनीता एजीएरची स्थना, पार्विक अरुवाताच्या पारपविक प्रती पिएलाची जायत्वकरा। खारीन करण्यार जाती जाहे जानि एक ई-नेतनेच पिएलाचे कंपनीता नान्यम औहे. कुन्त एवीएन कुम्ला, वितीय पर्य २०२०-२१ करिया पार्विक अहवारा क्या सहस्यांचे ई-नेत कंपनी/तियंधक प भागत्त्वांग्रर प्रतिनिधी/देवीदार सहभागीदारकदे मींद्र आहेग त्यांना फक्त ई-नेतनेच पाठियते जाईत. सदस्यांनी नोंद्र व्याची की, प्रजीवन सचना य पार्विक अरुपात २०२०-२१ करनीच्या https://www.godrejcp.com जागि करनीचे रोजर्त जेथे तुचिवह जारेग स्था रवाँक प्रकार्वेदेव अर्थात पीववर्ड तिनिवेद्यक्या https://www.bseindia.com प नेपाल रवाँक एक्सचेंच जींक हेंदिया तिनिडेठच्या https://www1.nseindia.com पर उपलब्ध जाहेत. ज्या भागभारकांचे ई-मेल नींव् नाहीत स्थांना नींव् करण्यायायत आयाहर.

च्या भागधारकांनी अञ्चापी स्थाने ई-नेता नींद केटोले नाहीश स्थानी १ जुले, २०२१ प्रयोग खालीलाइमाने त्यांचे ई-नेत बॉद करायेत.

 पारायिक स्थापना भागभारमा अक्तारे भागभारकः अमा कट्टबांना विकंश आहे की, त्यांनी प्रथन नामधारकदारे त्याकरी केलेले विनंती पत्राची तकेन प्रतक्त कंपनीकडे investor.relations@godrejcp.com यर रोखी कळपाये. पिर्मापितानभ्ये फोरिजी ह..., भागभारकाचे नाय प पता, खालील एलापेयांच्या त्यताक्षांकीत त्यंत प्रतः पंतकार्व आणि निपाची पुरामा न्हणून पुढील एत्याचेन वसे बाहुन चालन परवाना, नरएन नौड्खनत, पारपत, पुरुवती देवके किया पीत देवके ने पीत परित्यतिक्षा कुने बताने जिले कागद्वते द्वारीयः कंपरीच्या 🗫 हार उदेशकरिया पापुर्वीच सदर दलायेच दिले असल्यायरीही कुन्हा सादर करायेय.

हिन्दे त्यरपार भागभारमा जिल्लारे भागभारकः जैसा भागभारकंता विलंगी जाते की, त्यांनी त्यांचे त्तरुभागीदार देवीदारकदे स्थांचा ई-नेत चींद कराया.

कीमी / ओइकीएममार्केत इजीएसमध्ये सहभाग:

लेन्द्रत किर्वेडियी सर्वितेत सिनिवेट (सीवीयस्थात) कक् कंपनीद्वरे उपराज्य होगाऱ्या प्रीती/श्रीयसीयः तुपिधेनार्केतच एवीएनमध्ये सहत्यांना उपस्थित राह्या बेहेंत, ज्याचे तस्त्रीत एवीएमध्या सूचनेत कंपनीने बनुद्र केलेले जाहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलन १०३ जन्यये गमसंख्या उदेशाकरिया प्हीती/**औ**दप्हीदनसकेंग्र उपस्थित सदस्यांची नोजनी केती पाईत.

एजीएसपुर्वी ठरापापर मत देग्याची पद्धतः

एबीएसच्या सुबनेत समुद्र सर्व ठरायांवर त्यांचे मता देज्याताडी सदस्यांता कंपनीने रिमोट ई-पोटिंग सुविधा (रिलोट ई-पोर्टिंग) दिलेली आहे. या व्यक्तिक इजीवन दरम्यन ई-पोर्टिंग प्रवालीने (ई-पोर्टिंग) नायाताची सुविधा कंपनीते दिली जाहे. पारतविक भागभारकांना, ज्यांचे कंपनीकडे ई-नेल मेंद्र नाहीत त्यांनी www.evolingindia.com पर जिलक करून ई-पोटिंग/रिनोट ई-पोटिंग्ने नगर्गन कराये प एजीएनतभ्ये उपस्थित राहाये. याकरिया स्थानी फोलिजी हतांक, पॅन हतांक, पॅक खारी हतांक, कंपनी किया विश्वेषक य भागहत्यांगर प्रतिविधीकडे बॉद कराये किया जन्मदिनांक लॉगहर कराये. या व्यक्तिक विनेट त्यरपार, पात्यपिक त्यरपार नागधारमा जिल्लाहे सदृत्य जीनि ज्यांचे ई-नेत सेंद माहीर जिसा सहत्वांकरिया रिनोट ई-चोटिंग/ई-चोटिंगबी बद्धा एबीएरच्या सुबनेर स्थितार मनुद करण्यात जाती जाहे. सदर प्रकारित कंपनीच्या https://godrejsp.com पेपसाईटकरही उपरार्थ लहे

गोदरेज कम्ह्रपुसर ग्रॉबक्टम् लिमिटेबकरिता

जी शीनियास मुख्य पित्तीय अधिकारी आणि कंपनी सन्तिय विनांकः २५ जून, २०२१

Notice is hereby given that Mr. Shallendra Singh, owner of Shop No.5, at Sai Minar Mumbai 63, expired on 19th May 2021 without nomination to his above mentioned property. His Wfe Mrs. Swagata Shallendra Singh, has approached the society for transfer of the said shop along with share certificate no.45 in her name.

The society hereby invites claims or objections (in writing) against the transfer of the said property in name of Mrs Swagata Singh, within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no claims or objections are received during this period the society shall be free to transfer the said shop to the name of Mrs. Swapata Singh.

For & on behalf of Sai Minar Co.Op. Hsg. Soc. Ltd. Place: Mumbai Date: 26-06-2021

जाहीर नोटीस

याद्यारे जाहीर आवाहन करण्यात येते की मौजे उत्तन, ता. जि. ठाणे येथील स. क्र ४४/ ०७- ८ हे. आर आकार ०-१९ या मिळकरी च्या इतर अधिकार सदरी दाखल "धाकुल जांव व जा धाकुल मृ. देणार" ही कालबादा नोंद कभी करपोकाभी अर्जदार श्री जेम्स पेंद्र नूनीस यांनी दिनांक ३६/१२/२०१९ रोजी या कार्योलयास अर्ज केला आहे. तलाठी साझा, उत्तन यांनी दिनांक

१९/ ०८/ २०१९ रोजी अर्ज मिळकतीच्या इतर अधिकार सदरी नमुद नोंद कोणत्या फेरफाराने दाखल करण्यात आली याचा बोध होत नसलेबाबत. तसेच धाकुल जाव व धाकुल श. देणार ही व्यक्ती वा त्यांचे वारस मौजे उत्तन या गावी राहत नसलेबाबत या कार्यालयास अहवाल सादर केलेला आहे

तरी मौजे जनन येथील स. नं. १०८० या मिळकतीच्या इतर सदरी दाखल "धाकल जाव व जा धाकूल श. देणार" ही नोंद कॅमी करणेकामी अर्जेदार श्री. जेम्स पेटू नृतीस यांनी दाखल केलेल्पा अर्जाच्या अनुषेगाने मुदत अधिनियम १९६३ मधील तरतुर्दीनुसार या कार्यालयात् सुनावणी आयोजित करणेत आहे. सदर प्रकरणी क्र महसूत/ हक्कगोंद- २/ बोजा/ आ. २००४/कावि-३१९/२०२१ अन्वये सुनावणी सरू असन दिनांक २८/०६/२०२१ रोजी दुपारी १२:३० वाजला पुढील सुनावणी भायोजित करण्यात आलेली आहे.

मौजे उत्तन, ता. जि. ठाणे येथील स. क्र. ४४/२ क्षेत्र ०-०७-८ हे. आर आकार ०-१९ या मिळकरीबाबत कोपास हक्क/ आक्षेप नोंद्रवपाचे असल्पास सदर दिवशी व वेळी स्वतः अगर कायदेशीर सल्लागारासङ तसेच आवश्यकत्या पुराव्यासङ न चुकता ङजर रहावे. अन्यथा कागदपत्रांच्या आधारे. पदील निर्णय घेण्यात येईल यांची कृपया नींद घ्यावी. क्र. महसूत्/हक्कनोंद-२/बोजा/ आ. क्र.२००४/कावि-३१९/२०२९

अपर तहसिलदार मिरा भाईंदर (डॉ. नंदकिशोर देशमुख)

२३/०६/२०२९ रोजी नाझे साथै व न्यायालयाथे (शिक्क) सही/-

अपर तहसिलदार, मिरा –भाईदर

जाहीर सूचना

लिक्टींग सर्टिफिकेट व मार्कशीट (२०१३-१४ मध्ये उत्तीर्ण) हे बॅलार्ड इस्टेट, मुंबई येथे दिनांक ०२.०६.२०२१ रोजी प्रवास करतेवेळी हरवले/गहाळ झाले आहे. जर कोणास सापडल्यास

कृपया संपर्क. श्री. जुबैर शेख मोबा.:७४००३१४१०९ दिनांकः २६.०६.२०२१

जाहीर नोटीस

कॉर्न नं.४. रोडक्टन नं.५ श्री. एस.व्ही. पाटील alogibre, tpi

नंदरबार वेधीत में. मोदार अपवार न्यायाधिकरण सी... नंतृरबार यांचे कोडांत. एम.ए.कि.मी मं. ३४/३०११

श्रीमती चकुबाई भ्र.लगन्या नानीत anders. विस्तद र्तिबा पिमरान राजोड वरि - ४

Anil Jethabhai Momaya Age: An Adult, Occu: Business R/o.1421/3, S.no.131/1, Pura Market. sed Development Opp. Octroi Naka, Anjur Phata Rehnal Village, Bhiwan, Thane, Pin Code - 400710

क्तेय रू. ६०,००,०००/-ज्यरोक्त अर्जदारांनी मो. वाहन कायदा १९८८

थे कलम १६६ व १४० प्रमाने नुकतान भरपाई प्रित्वर्थ अर्ज सामनेवाला नं.३ म्हणजे तुन्ही विमा धारक असलेले वाहन टुक नं.एग.एच.०४/एक.पी. - ०६२१ हिने दिनांक ०८/०२/२०९९ रोजी नवापुर-कोळदा रसत्यावर सुब्री योकुतीयर नवापुर जिल्हा नंदुरबार हदीत अपपात पडबुन लगन्या रोगा गानीत वाचे गरमाश कारमीभुत झाले म्हनुन सदरील दावा न्यायाधिकरणाकडे दाखल केलेला आहे. त्याची बीकसीबी वारीख ०४/०८/२०२९ रोजी वेक्त्रेली आहे.

भरपाई मंज़र करण्याचा आदेश का करण्यात रोज नवे वाचे कारण दाखविण्यासाठी आपण उपरोक्त तारखेल सकाली १०.३० बाजता या अधिकरनातमञ्ज हजर होतुन लेखी खुलासा द्यावा. तुमहांस वा जाहीर नोटिशीने असेही फर्मिक्यात येते की. नेमलेल्या तारखेत गैटानर राहील्यास व तुमचा पता देम्यास कसूर केल्यास सदर प्रकरणायी तुमये विसम्द एकलप्ति योवशी वेगेप्रमाने जाहीर नोटिस आज दि

तरी अर्जदारांनी मानगी केल्याप्रनामे नुकता

शिक्यानिशी दिली अशे कामनिरी कारकर

आधिशक

ठिकाण: मुंबई

दिनांक: २४ जून, २०२५

EKC

दिलांक: २६,०६,२०२३

विकामः सुंगई

एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड

नॉदणीकृत कार्यातय: २०४, रहेणा सेंटर, की प्रेस जर्नल मार्ग, २९४, नरिमन पॉईट, मुंबई-४०००२९. सीआयएन: एक२९२००एमएच१९७८पीएलसी०२०४३४, ई-मेल: investors@ekc.in दुष्थ्यणी क्र.:०२२-४९२६८३००/०५, जेक्स:०२२-४९२६८३५४, वेबसाईट: www.everestkanto.com

३९ मार्च, २०२९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रू.लाखाय, ननुब् येरपा प्यतिरिक्त संपलेली मागील संपलेली मागील वर्षात संपतेली संपलेले चालू तिमाही तिमाही संबंधीत तिमाही मागील वर्ष ਰਬੰ तपशील \$4.42.2020 \$9.03.2020 \$4.03.2024 34.03.2020 \$9.03.2029 लेखापरिकात लेखापरिभित अलेखापरिक्षित लेखापरिकात लेखापरिक्षित अविरत कार्यचलन कार्यवलनातून एकूण उत्पन्न 28883 २०१५६ **65850** 20408 24249 कालावधीकरिता निव्यव्य नमा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व) 5048 3488 99852 9469 करपुर्व कालावधीकरिता निव्यळ नका/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर) 2059 \$439 928 98829 9800 करानंतर कालावधीकरिता निव्यळ नका/(तोटा) (uç) 888 4999 ९९५७ 503 खंडीत कार्यचलनः करपुर्व कालावधीकरिता निव्यव्य नना/(तोटा) (00) 948 (৭६३) (৪५९) करानंतर कालावधीकरिता निव्यळ नका/(तौटा (00) 918 (983) (૪૫૧) एकूण कार्यचलनातून करानंतर कालावधीकरिता निव्वळ नका/(तोटा) 888 4089 (48) ८९९४ হ্৭৪ ঽঽ৪৪ समभाग भांडवल 2288 2288 ঽঽৼৼ 2288 राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) **५**९६०२ \$0463 उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बावपूर्व व नंतर) (क.२/-प्रत्येकी) मूळ व सॉमिकृत उत्पन्न प्रतिधान (सपंलेल्या वर्षा व्यतिरिक्त वार्षिकीकरण नाही) भ अखंडीत कार्यचलन (0.02) 6.90 0.80 8.44 0.58 २) खंडीत कार्यवलन (0.00)0.02 (0.94) (0.89) एकूण कार्यकलन 0.25 0.80 8.86 6.00

१. सेबी (किस्टिंग ऑक्तिगेशन्स अंग्रह किस्वलोजर रिझायरमेंट्स) रेयुलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादुर करण्यात आहेली हैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वितीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com व www.nseindia.com) वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.everestkanto.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेडकरिता सही/-पुष्कर जुराणा

मंडळाच्या आदेशान्वये

लध्यक डीआयएन: ०००४०४८**९**

दिकामः सुंबर्ध